

श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि.आजरा (मल्टी-स्टेट)

दि. 01/08/2026 पासून नवीन ठेवीवरील व्याज दर



- मासिक प्राप्ती योजना (MIS) - मुदत 5 वर्षे व्याज दर 7.75% (ठेव रक्कम रु. 1,000/- च्या पटीत स्वीकारली जाईल)
- पुनर्गुंतवणूक ठेव योजना :- रु. 1,000/- गुंतविल्यास (माहितीसाठी पत्रक)

ठेवीची मुदत	सर्वसामान्य नागरीक			जेष्ठ नागरीक		
	व्याजदर	मिळणारी रक्कम	प्रत्यक्ष वार्षिक परतावा व्याजदर	व्याजदर	मिळणारी रक्कम	प्रत्यक्ष वार्षिक परतावा व्याजदर
18 महिने	7.50 %	1,118/-	7.86%	8.00%	1,126/-	8.40%
24 महिने	7.50 %	1,160/-	7.99%	8.00%	1,172/-	8.59%
36 महिने	7.50 %	1,250/-	8.33%	8.00%	1,268/-	8.93%
48 महिने	7.50 %	1,346/-	8.64%	8.00%	1,373/-	9.32%

(रु. 1,000/- च्या पटीत) (पुनर्गुंतवणूक योजनेत किमान 18 महिने ते जास्तीत जास्त 48 महिने मुदतीने ठेव रक्कम स्विकारता येईल.)

3) अ) सेव्हिंग ठेव - 4.00 % (तिमाही व्याज आकारणी)

ब) श्री रवळनाथ सेव्हिंग ठेव- रु. 15,000/- पासून 2 लाख पर्यंतच्या शिल्लकेवर 5.50%, रु. 2 लाखाचे वर 5 लाख पर्यंतच्या शिल्लकेवर 6.00%, रु. 5 लाखाचे वर 10 लाख पर्यंतच्या शिल्लकेवर 7.00% व 10 लाखाचे वर 8% (तिमाही व्याज आकारणी)

4) अ) पिंग्मी ठेव - 3.00 % (कर्जासाठी 3 महिने मुदती करीता) ब) सर्वसाधारण पिंग्मी ठेव - 5.00 % (12 महिने मुदती करीता)

5) मुदत बंद ठेव योजना - 31 ते 45 दिवस 6.00 % जेष्ठ नागरीक 6.50 %

46 ते 90 दिवस 6.25 % जेष्ठ नागरीक 6.75 %

91 ते 365 दिवस 6.50 % जेष्ठ नागरीक 7.00 %

366 दिवस ते 1825 दिवस 7.50 % जेष्ठ नागरीक 8.00 %

1826 दिवस ते 3650 दिवस 7.75 % जेष्ठ नागरीक 8.25 %

- महिला व आर्मी आजी व माजी सैनिक - 456 दिवस मुदतीकरीता 8.25 %
(टीप - आजी व माजी सैनिक याबद्दल योग्य तो पुरावा दपत्री घेवूनच सदर ठेव व्याजदर देता येईल.)
- संस्था ठेव - 456 दिवस मुदतीकरीता 8.25 %
- 80 वर्षे पुर्ण झालेल्या सभासदाकरीता - मुदत 21 महिने व्याजदर 8.50%

6) दामदुप्पट ठेव - सर्वसामान्य नागरीक - 109 महिने (व्याज दर 7.75%) जेष्ठ नागरीक- 102 महिने (व्याज दर 8.25%)

7) रिकरिंग ठेव - (रु.100 च्या पटीत) दरमहा रु.100 गुंतविल्यानंतर मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे

मुदत	व्याजदर	मिळणारी रक्कम
1 वर्ष	7.75 %	1,251/-
2 वर्ष	7.75%	2,602/-
3 वर्ष	7.75%	4,061/-
4 वर्ष	7.75%	5,637/-
5 वर्ष	7.75%	7,338/-

8) लखपती रिकरिंग ठेव - (रु.1000 च्या पटीत) दरमहा रु.1000 गुंतविल्यानंतर मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे

(नियम व अटी परिपत्रक क्र.30/34 दि.07/08/2025 नुसार)

मुदत	व्याजदर	मिळणारी रक्कम
77 महिने	8.089 %	1,01,000/-

9) श्री रवळनाथ सुकन्या ठेव योजना व्याज दर - 10.23% (तिमाही व्याज आकारणी)

(दि.04/10/2016 जा. क्र. HO/108/2016-17 परिपत्रक) (दि.06/03/2026 जा. क्र. HO/629/2025-26 परिपत्रक)

सभासदाने मुलीच्या जन्मानंतर तीन महिन्याच्या आत रु. 4,000/- इतकी ठेव संस्थेकडे ठेवली पाहिजे. त्यामध्ये संस्थेकडून रु.2,000/- ठेव रक्कम वाढवून एकूण रु.6,000/- इतक्या रक्कमेची ठेव सदर मुलीच्या नावे 21 वर्षांपर्यंत ठेवली जाईल. परत मिळणारी रक्कम रु.50,000/-

10) श्री रवळनाथ हौसिंग बॉण्ड - (मुदत 120 महिने) व्याज दर- 7.75%

अ. क्र.	ठेव रक्कम	मुदती नंतर मिळणारी रक्कम
1	11,655/-	25,111/-
2	23,722/-	51,111/-
3	51,570/-	1,11,111/-

11) बलूतेदार ठेव योजना - 18 महिने करिता व्याजदर 8.50% (नियम व अटी परिपत्रक क्र.28/43 दि.12/10/2023 नुसार)